

## महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याबाबत

(१) ५०४ (१५-०१-२०१५). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अखंड लढा देणाऱ्या नरेंद्र दाभोळकर यांची दिनांक २० ऑगस्ट, २०१३ रोजी हत्या करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर हत्या करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही हे ही खरे आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०६-२०१६) :(१) व (२) नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसंदर्भात डेक्कन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५४/२०१३ भादंवि कलम ३०२, ३४ शस्त्र कायदा कलम ३ (२५) प्रमाणे दिनांक २०/०८/२०१३ रोजी सकाळी ०९.३० वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे/सी.बी.आय. कडे वर्ग करणेकामी दिनांक ५/९/२०१३ रोजी मा.उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी पीआयएल नं.४४/२०१३ नवीन नं.७/२०१४ अन्वये जनहित याचिका दाखल होती. सदर जनहित याचिकेची दिनांक ८/५/२०१४ रोजी सुनावणी होऊन दिनांक ९/५/२०१४ रोजी मा.उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्याचा तपास सी.बी.आय. ने करावा असा आदेश केल्याने सदर गुन्ह्याचा पुढील तपास दिनांक २/६/२०१४ रोजी सी.बी.आय. कडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील वलवन एक्झिट ते दस्तुरी पॉइंट या दरम्यानच्या सुमारे ६ किलोमीटरचा मार्ग अपघात स्थळ झाल्याबाबत

(२) ५४१५ (०७-०४-२०१५). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील वलवन एक्झिट ते दस्तुरी पॉइंट या दरम्यानच्या सुमारे ६ किलोमीटरचा मार्ग ख-या अर्थाने अपघात स्थळ असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मार्गावरील पी.टी.एस.जवळील पूल, खंडाळा एक्झिट, खंड बोगदा, अमृतांजन पूल व दस्तुरी हे अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक पॉइंट आहेत, सदर ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्र जाहिर करणे व त्याठिकाणी तसेच फलक लावण्यात यावे अशा सूचनाही वारंवार करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर सूचनांवर शासनाने काय कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०९-१२-२०१५) : (१) नाही.

(२) व (३) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात होऊ नये यासाठी आय.आर.सी. मानकाप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, वळण फलक, दिशा दर्शक फलक, अपघात प्रवण क्षेत्र फलक, गतिनियंत्रण फलक इत्यादी लावण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बेकायदा कर्ज वाटप प्रकरणांबाबत

(३) ८५२३ (१०-०४-२०१५). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य पुणे आणि कोल्हापूर सहकारी संघाच्या गैरव्यवहारांच्या चौकशीकरिता कलम ८३ अन्वये झालेल्या चौकशीत आजी माजी ४४ संचालक व ७ अधिकाऱ्यांवर १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून चौकशी अधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान अहवाल सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बँकेच्या संचालकांनी विविध सहकारी संस्थांना वाटप केलेली ६५ पैकी २८ कर्ज प्रकरणे चौकशी अधिकाऱ्यांनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान दोषी ठरविले आहे, हे खरे आहे काय व उक्त संस्था कोणत्या आहेत,

(३) असल्यास, सदर बँकेतील गैरव्यवहार व अनियमिततेमुळे गेल्या ६ वर्षांपासून बँकेचा परवाना स्थगित आहे, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, अशा गैरकारभार व नियमबाह्य काम करणा-या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकांच्या खाजगी मालमत्तेतून कलम ९५ अन्वये वसूली करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय, असल्यास, किती रकमेची वसूली करण्यात येणार असून केव्हापर्यंत वसूली अपेक्षित आहे,

(५) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन आणि नाबार्डच्या परिपत्रकांचा गांभीर्याने विचार न करता आणि छाननी अहवालांकडे दुर्लक्ष करून संचालक मंडळाने कर्ज मंजूर केल्याने बँकेचा निधी असुरक्षित झाला व दिलेली कर्ज थकबाकीत गेली आणि वसुलीसाठी बँकेला न्यायालयाकडे दाद मागावी लागली असल्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरून निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(६) असल्यास, या प्रकरणी दोषी असलेल्या संचालकांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे ?

**श्री. चंद्रकांत पाटील (११-०१-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर या बँकेची, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात आली असून त्याचा चौकशी अहवाल, प्राधिकृत अधिकारी तथा प्रादेशिक सह संचालक (साखर) पुणे विभाग, पुणे यांनी दि. २३.०१.२०१५ रोजी सादर केला आहे.

(२) प्राधिकृत अधिकारी यांनी बँकेच्या एकूण २८ असुरक्षित कर्ज प्रकरणामध्ये व नियमबाह्य लाभा प्रकरणी १७ संचालक व संबंधित माजी कार्यकारी संचालक यांचेवर जबाबदारी निश्चित केली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) प्राधिकृत अधिकारी यांनी सदर बँकेचे १७ माजी संचालक, माजी कार्यकारी संचालक व संबंधित मयत संचालकांचे वारस यांचेवर रु. १४७.०१ कोटी इतक्या रकमेच्या आर्थिक नुकसानीची वैयक्तिक व सामुहिक जबाबदारी निश्चित केली आहे.

(५) व (६) होय. तथापि, अलीपकर्त्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे (रिट याचिका नं. १९६३/२०१५ ते १९७६/२०१५ आणि रिट याचिका नं. २०४५/२०१५ नं. २०४६/२०१५, नं. २०६६/२०१५) दाखल केल्या आहेत. यामध्ये मा. उच्च न्यायालय यांचेकडून दि. ०४.०३.२०१५ रोजी आदेश देणेत आले असून, सदर आदेशानुसार, मा. मंत्री महोदय यांचेकडील अपीलाचे निर्णयापर्यंत क्र. ८८ चे चौकशी अहवालास स्थगिती देणेत आली आहे व सदर अपीलातील निर्णय जर याचिकाकर्त्यांचे विरोधात असतील तर असे निर्णय त्यांना मिळालेपासून तीन आठवड्यापर्यंत मा. उच्च न्यायालयाचे स्थगितीचे सदर निर्णय कायम राहतील सबब, सदर बाब सदरस्थितीत न्यायप्रविष्ट आहे. मा. मंत्री, (सहकार) यांनी दि. २०/१०/२०१५ च्या आदेशाद्वारे सर्व संबंधितांचे अपील फेटाळले असून प्राधिकृत अधिकारी यांचा दि. २३/०१/२०१५ चा अहवाल कायम केला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई हायवेवरील ब्रिज खालून श्रीकृष्णनगर,  
बोरिवली पूर्वकडे जाणारा रस्ता बनविल्यास श्रीकृष्णनगर, नदी पूलावरील  
वाहतूकीची कोंडी सुटण्यास मदत होण्याबाबत

(४) ११६७० (०४-०४-२०१५). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय सार्वजनिक  
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई हायवेवरील ब्रिज खालून श्रीकृष्णनगर,  
बोरिवली पूर्वकडे जाणारा रस्ता बनविल्यास श्रीकृष्णनगर, नदी पूलावरील वाहतूकीची कोंडी  
सुटण्यास मदत होईल असा प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक १० डिसेंबर, २०१४  
रोजीच्या सुमारास एमएसआरडीसी चे सीईओ श्री. ओव्होळ यांच्याकडे लेखी दिला, हे खरे आहे  
काय,

(२) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, त्यांचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथ शिंदे (०६-१०-२०१५) :(१) होय.

(२) सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने म.रा.र.वि.महामंडळामार्फत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान  
उड्डाणपुलाच्या खालून झालेला रस्ता दिनांक १९.४.२०१५ पासून वापरात आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली (जि.हिंगोली) येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या वाढीव रुग्णालय  
इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतचा अहवाल

(५) १२९७२ (०८-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय सार्वजनिक  
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली (जि.हिंगोली) येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या वाढीव  
रुग्णालय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतचा अहवाल संबंधीत  
अभियंत्यांनी शासनाकडे पाठविला आहे, हे खरे आहे काय,

(२) सदर इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण झाले नसून अतिशय विलंबाने व संधगतीने  
सुरु आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रकरणामध्ये शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, निकृष्ट बांधकाम व बांधकामास होत असलेला विलंब यांबाबत काय कार्यवाही  
करण्यात आली वा येणार आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-१२-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२) अंशतः खरे आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना जिल्हाधिका-यांनी वीज  
कापल्यामुळे बंद पडली असल्याबाबत

(६) १८०८१ (१४-०८-२०१५). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय सहकार मंत्री  
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या  
रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची जिल्हाधिका-यांनी वीज कापल्यामुळे योजना बंद  
पडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेने व्याजासह १३० कोटी थकविले असून त्यात हजारो शेतकरी  
अडकले आहेत हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वैजापुर तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्याची क्षमता  
असलेल्या या योजनेच्या पुर्णजिवीताबाबत आतापर्यंत काय कार्यवाही केली वा करण्यात येत  
आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०३-२०१६) :(१) नाही.

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना ही सन १९९१ ते १९९५ पर्यंत कार्यान्वित  
होती. सन १९९५-९६ मध्ये अवर्षण परिस्थितीमुळे जायकवाडी जलाशयातील पाणीसाठा  
पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यामुळे पाटबंधारे  
विभागाने दि. १७/८/१९९५ रोजी योजना बंद केली. सन १९९५ ते १९९७ मध्ये पाणीसाठा  
नसल्यामुळे योजना बंद राहिली. सन १९९८ मध्ये सदर योजना पुन्हा कार्यान्वित झाली  
होती. तथापि पाणी साठ्यातील घट, विज बिलाची थकबाकीमुळे फेब्रुवारी २००० पासून सदर  
योजना बंद आहे.

(२) सदर योजनेच्या ४ उपसा जलसिंचन संस्थाकडे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  
दि. ३१/३/२०१५ अखेर मुद्दल रु. ६४.२६ कोटी व व्याज ८३.८३ कोटी अशी एकूण रु. १४८.०९  
कोटी थकबाकी असून त्यात २०७८ शेतकरी कर्जदार सभासद असून त्याच्या ७/१२ उताऱ्यावर  
कर्जबोजा नोंदविलेला आहे.

(३) सदर योजनेचे पुनर्जिवन करून कर्जदार लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन करणे  
बँकेस शक्य नाही, म्हणून बँकेचे मुद्दल कर्ज रु. ६४.२६ कोटी शासनाने देणे व योजना गोदावरी  
पाटबंधारे विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाकडे वर्ग करणे, उर्वरित बँकेचे  
कर्जाचे व्याज बँकेने सहन करणे याबाबतचा पाठपुरावा बँकेकडून चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर येथील बंद असलेल्या रुपी बँक प्रकरणी ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे देण्याबाबत**

(७) १८४८६ (१३-०८-२०१५). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील बंद असलेल्या रुपी बँक प्रकरणी मा.मुख्यमंत्री, सहकारी मंत्री, सचिव, सहकार विभाग यांनी लक्ष घालून ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे देण्याची मागणी ठेवीदारांनी माहे एप्रिल, २०१५ च्या तिस-या आठवड्यात केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (१४-०१-२०१६) :** (१) रुपी बँकेच्या ठेवीदारांकडून ठेवीचे पैसे परत देण्याची मागणी विविध ठेवीदारांकडून वारंवार करण्यात येते.

(२) रुपी बँकेवर बँकींग रेग्युलेशन अँक्ट १९४९ च्या कलम ३५ अ नुसार रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. सदर निर्बंधांची मुदत वेळोवेळी वाढवून दिलेली आहे. सदर बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा मिळण्यात म्हणून सदर बँकेचे सक्षम बँकेमध्ये विलिनीकरणाचे प्रयत्न चालू आहेत. सारस्वत को. ऑप. बँक लि, मुंबई यांनी माहे ऑगस्ट, २०१३ मध्ये रुपी बँकेचा ड्यू डिलीजन्स करून विलिनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. माहे जून, २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने तो अमान्य केला होता. रुपी बँकेने युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्र बँक, फेडरल बँक व अन्य बँकाशी रुपी बँकेच्या अॅसेट्स अँड लायबिलिटिज ट्रान्सफर करण्याबाबत प्रयत्न केले, परंतु त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

तद्नंतर रुपी बँकेवर सहकार खात्याकडून दिनांक २८.५.२०१५ च्या आदेशान्वये त्रिसदस्यीय बँकिंग तज्ञांचे प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दि. ४.७.२०१५ च्या आदेशान्वये बँकेच्या प्रशासक मंडळाचा विस्तार करून त्यामध्ये बँकींग क्षेत्रातील नामवंत व तज्ञ अशा सदस्यांची नियुक्ती केली आहे.

रुपी बँकेच्या ठेवीदारांना ठेवीचे पैसे देण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही चालू आहे.

शासनाने रुपी को. ऑप.बँक लि. पुणे याबँकेसाठी विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजना मंजूर केली असून त्यास दि. २१.२.२०१६ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. रुपी बँकेच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवा निवृत्ती योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावास रिझर्व्ह बँकेने नाहरकत दिल्यानंतर सहकार आयुक्त कार्यालयाने दि. २९.९.२०१५ या पत्रान्वये रुपी बँकेच्या सेवकांच्या सेवानिवृत्ती योजनेस काही अटींच्या अधिन राहून मान्यता दिलेली आहे. रुपी बँकेवर आर्थिक निर्बंध लागल्यापासून रुपी बँकेकडे दि. १०.९.२०१५ पर्यंत प्राप्त एकूण २३३६८ हाउशिंप केसेसचे अर्जावर मंजूरी देण्यात आली असून रु. ९९.९१ कोटी अदा करण्यात आलेले आहेत. बँकेच्या माजी संचालक व अधिकारी यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०

चे कलम ८८ अन्वये चौकशी पुर्ण करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याबाबत

(८) १९७७४ (०५-०९-२०१५). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहिर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मे, २०१५ च्या सुमारास प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आदेशासोबत शासनाने काही नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत त्या कोणत्या, तसेच कर्ज प्रकरणातील ७० टक्के सावकारी प्रकरण सोन्याचे असल्याने ठराविक मुदतीत सोडले नाही तर सावकाराला ताबा मिळविता येत असल्याने यात सावकारांचा फायदा आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याचबरोबर शेतकरी आहे हे सिध्द करण्यासाठी सावकाराला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यामुळे या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही, याबाबत शासनाची भूमिका काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-११-२०१५) :(१) होय.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा शासन निर्णय दि.१०.०४.२०१५ रोजी निर्गमित करण्यात आला असून ते विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना लागू आहे.

(२) सदर आदेशात शासनाने पुढीलप्रमाणे पात्रतेचे निकष ठरविले आहेत :-

१. कर्जदार व्यक्ती ७/१२ धारक शेतकरी असणे आवश्यक आहे.

२. ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार परवानाधारक असणे आवश्यक आहे.

३. परवानाधारक सावकाराने परवान्यात नमुद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र असणार नाही.

४. परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेली पगारदार व्यक्ती, निवृत्ती वेतन धारक व्यक्ती, मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाही.

५. कर्जदार शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्य क्र.१(४) मधील अपात्रता धारण करित नसल्याबाबत संबंधीत गावातील तलाठ्याने प्रमाणित करावे. तसेच उप/सहाय्यक निबंधक यांनी शेतकऱ्यास सावकारी कर्जातून मुक्त करण्याचे प्रमाणपत्र

देण्यापूर्वी शासन निर्णयातील क्र.(४) मधील अपात्रता धारण करीत नसल्याबाबत शेतकऱ्यांकडून अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याकडून हमीपत्र घ्यावे.

(३) होय.

(४) या कर्जमाफीचा फायदा ७/१२ धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्जमाफी करून शेतकऱ्यांस सावकाराच्या कर्जातून मुक्तता करण्याचे शासनाचे धोरण आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मेहकर येथील (जि.बुलढाणा) जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत मेहकर व लोणार तालुक्यात करण्यात आलेल्या कामांमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार**

(९) १९७७ (१७-०८-२०१५). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेहकर येथील (जि.बुलढाणा) जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत मेहकर व लोणार तालुक्यात करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी माहे फेब्रुवारी, २०१५ च्या सुमारास केली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (०५-१२-२०१५) :**(१) होय.

(२) व (३) जिल्हा परिषद, बुलढाणा यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले असून या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांनी निलंबित केले आहे. संबंधितांविरुद्ध शासनस्तरावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगाव जिल्ह्यातील तसेच चाळीसगाव तालुक्यातील वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नसल्याबाबत**

(१०) १९७७ (३०-०७-२०१५). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव जिल्ह्यात एकूण ८४ वसतिगृहे असून तसेच चाळीसगाव तालुक्यात १६ वसतिगृहे असून ह्या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यातून एकदा वेतन दिले जात असल्याचे



माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे चालविली जात असून त्या वसतीगृहे कर्मचाऱ्यांना एकत्रित मानधन दोन वेळा दिले जाते. सदर मानधन प्रत्येक सहामाहीमध्ये ३-३ महिन्यांचे मानधन घेण्यासाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असून कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, व तदनुसार दोषी संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (०३-०३-२०१६) :**(१) व (२) जळगांव जिल्ह्यात एकूण ८४ वसतिगृहे असून त्यापैकी १८ वसतिगृहे चाळीसगाव तालुक्यात आहेत. चाळीसगाव तालुक्यातील १५ वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी २०१५ पर्यंत एका वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट, २०१५ पर्यंत मानधन अदा केलेले आहे.

अनुदानित वसतिगृहांतील कर्मचारी मानधन, परिपोषण अनुदान, इमारत भाडे हे सर्व एकाच लेखाशिर्षाखाली असल्याने व निधीच्या उपलब्धतेनुसार तरतूद वितरीत केली जात असल्याने सदर वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्यास विलंब होत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे निकाली काढण्याबाबत

**(११) २२८६१ (०६-०८-२०१५). श्री.अब् आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोकशाही दिनाच्या वेळी मा.मुख्यमंत्री यांना प्राप्त झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जांवर संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कोणती प्रशासकीय कार्यवाही केली आहे,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधित विभागाच्या जात प्रमाणपत्र समितीद्वारे माहे मे, २०१५ अखेर किती प्रकरणे निकाली काढण्यात आली व किती प्रकरणे प्रलंबित आहेत,

(३) उक्त प्रलंबित प्रकरणे निकाली न काढण्याची कारणे काय आहेत व तदनुसार संबंधित दोषी व्यक्तींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. राजकुमार बडोले (२८-०१-२०१६) :**(१) संबंधित अर्जदारास जातपडताळणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे.

(२) संबंधित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे माहे मे, २०१५ अखेर एकूण १७७० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ४०२६ प्रकरणे प्रलंबित आहेत.

(३) जाती दाव्यांच्या काही प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची कमतरता, अपुरे पुरावे यामुळे संबंधित व्यक्तीकडून पत्रव्यवहार करून आवश्यक ते पुरावे मागवावे लागतात. शंकास्पद प्रकरणामध्ये पोलीस दक्षता पथकाकडून चौकशी केली जाते. त्यामुळे प्रकरणे निकाली काढण्यास उशीर होतो.

प्रलंबित प्रकरणांची संख्या व अपुरा कर्मचारी वर्ग यांचा समन्वय साधून तसेच अतिरिक्त कार्यभार देऊन व वेळोवेळी विशेष मोहिमा आयोजित करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्यात येत आहे.

**शहापूर तालुक्यातील (जि.ठाणे) येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग  
इमारतीचा निधीत गैरव्यवहार झाल्याबाबत**

(१२) २३५७७ (१४-०९-२०१५). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शहापूर तालुक्यातील (जि.ठाणे) सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शहापूर यांचेकडून सुचविण्यात आलेल्या कामांचा निधी इमारती दुरुस्ती करण्यासाठी मंजूर असतानाही सदर कामांचा निधी कोणत्याही दुरुस्तीसाठी न वापरता बनावट देयके काढून अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उप अभियंता-श्री.शिवदास यांनी रुपये ३ कोटी २४ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तसेच मा.मुख्य अभियंता, व अधीक्षक अभियंता, ठाणे यांच्याकडे तक्रारी केल्याचे माहे एप्रिल, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीत मंजूर झालेल्या निधीचा इमारत दुरुस्तीसाठी न केल्यामुळे तसेच निधीचा वापर न करता अपहार केल्यामुळे शहापूर तालुक्यातील विकास कामांत मोठ्या प्रमाणावर विलंब लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, तक्रारीच्या अनुषंगाने उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार उक्त निधीचा वापर इतरत्र करणाऱ्या संबंधित अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-१२-२०१५) : (१), (२) व (३) नाही, हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**गुंज ते खडका या रस्त्यांची झालेली दुरावस्था**

(१३) २५८०० (१४-०८-२०१५). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गुंज ते खडका या रस्त्यावर मागील पाच वर्षांत दरवर्षी काम न करताच लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) गुंज ते खडका या रस्त्याची नवीन डांबरीकरण मागील वर्षीच झालेले असतांना या वर्षी संपुर्ण रस्त्याची दुरवस्था होवून पुन्हा नवीन डांबरीकरणाच्या निवीदा काढण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (३) गुंज ते खडका या रस्त्याच्या बाजूचे सपाटीकरण नवीन निविदेत असताना निवडणुकी पुर्वी दोन महिन्यांच्या आधी १५ लाखाचे बिल काढण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (४) सदर कामास तांत्रिक मंजूरी नवीन निविदेत सदर काम समाविष्ट असतांना कशी काय देण्यात आली याची शासन उच्चस्तरीय चौकशी करणार आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१२-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

सन २०१३-२०१४ मध्ये सदर रस्त्यावर नवीन डांबरीकरणाची कामे झाली नसून डांबराचे खड्डे भरण्याची कामे झाली आहेत.

(३) हे खरे नाही.

सदर रस्त्याच्या बाजूचे सपाटीकरण करणे हे काम गट अ-७ मध्ये मंजूर असलेले काम पूर्ण करण्यात आले असून ते इतर नवीन निविदेत समाविष्ट नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राजापूर तालुक्यातील (जि.रत्नागिरी, ता.संगमेश्वर) येथील**

**निवधे बावनदीवर पुल बांधण्याबाबत**

(१४) २७४४७ (०७-०८-२०१५). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राजापूर तालुक्यातील (ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी) निवधे बावनदीवर मोठा पुल बांधण्याबाबत सन २००९-२०१० मध्ये नाबार्ड अंतर्गत केलेल्या मागणीनुसार नाबार्ड-१७ अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर पुल नाबार्ड १७ अंतर्गत मंजूर असूनही अदयापी कोणतीच कार्यवाही झाली नसल्यास प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर पुलाच्या बांधकामास विलंब लागण्यामागची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर पुल तात्काळ बांधण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (१६-१२-२०१५) :** (१), (२), (३), (४) व (५) संगमेश्वर तालुक्यातील मारळ निवधे रस्त्यावर बाव नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याचे काम नाबार्ड-१८ अंतर्गत मंजूर करण्यात आले होते. तथापि सदर पुलाची किंमत नाबार्डमध्ये मंजूर असलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्याने सदरचे काम नाबार्ड-१८ मधून वगळण्यात आले आहे. प्रश्नाधीन पुलाचे काम निकष, मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचा प्रयत्न राहिल.

**जालना ते वडीगोद्री (जि.जालना) या राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्याबाबत**

(१५) २७४९६ (३१-०७-२०१५). श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना जिल्ह्यातील जालना ते वडीगोद्री राज्यमार्गाच्या कामास निधी मिळूनही राज्यमार्ग चौपदरीकरणाचे कामास सुरुवात करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्या सदर राज्यरस्त्याचे तातडीने चौपदरीकरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (०४-१२-२०१५) :**(१) हे खरे नाही.

तथापि सदर रस्त्याचे काम खाजगीकरणातून करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्राप्त झाला होता. दरम्यान खाजगीकरणांतर्गत प्रकल्पाकरीता लहान वाहनांना, एस.टी.बसेस व स्कूलबस यांना पथकरातून वगळण्याचे निश्चित झाल्याने सदर प्रकल्प खाजगीकरणातून आर्थिकदृष्ट्या सुसाध्य झाला नाही.

- (२) सदर प्रकल्पाचे काम अन्य योजनेतून हाती घेणे शक्य आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करून प्रस्ताव शासनास सादर करणेबाबत मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद यांना सुचित करण्यात आले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

हातकणंगले तालुक्यातील प्र.जि.मां.क्रं. २० रुकडी येथे  
पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधणेबाबत

(१६) २८५३५ (२३-१२-२०१५). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील प्र.जि.मां.क्रं. २० रुकडी येथे पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधणे या कामाचा प्रस्ताव विहित मार्गाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर यांनी शासनास माहे जून २०१३ मध्ये सी.आर.एफ. अंतर्गत सादर केलेला आहे, ही बाब खरी आहे काय,

(२) तसेच, शंभर वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण झालेल्या शिवाजी पुलाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या सदर पुलाचे बांधकामाआड येणारी अकरा झाडे तोडण्यास परवानगी न मिळाल्याने रखडले असल्याचे नुकतेच माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बांधकामाआड येणारी झाडे तोडण्यास परवानगी न देण्याची कारणे काय आहेत,

(४) तसेच, उक्त पुलाचे बांधकाम झाल्यास इचलकरंजी-कोल्हापूर हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार असून हातकणंगले व करवीर तालुक्यात अनेक गावांत दळणवळण सुरू होणार आहे, ही बाब सुध्दा खरी आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे काय, नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) विषयांकित पूलाचे बांधकामा आड येणारी झाडे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या नजिक असल्याने केंद्रीय पुरातत्व खात्याच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक कमिटी यांचेकडे संबंधित झाडे तोडण्याची परवानगी देणेबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

(४) विषयांकित पूलाचे बांधकाम झाल्यास इचलकरंजी ते कोल्हापूर शहर हे अंतर अंदाजे ५ किलोमीटरने कमी होणार आहे.

(५) विषयांकित पूलाचे कामास केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे.

येवला (जि.नाशिक) येथे आदिवासी विकास विभागाच्या मुले आणि मुलींच्या शासकीय  
वसतीगृह इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

(१७) २८५६१ (२३-१२-२०१५). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येवला (जि.नाशिक) येथे आदिवासी विकास विभागाच्या मुले आणि मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी आदिवासी विकास

आयुक्तालयाने माहे जुलै २०१३ मध्ये वा त्या दरम्यान शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव माहे ऑक्टोबर २०१५ पर्यंत प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त वसतीगृह इमारतीच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (०३-०२-२०१६) :** (१) व (२) हे खरे आहे.

(३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्याकडून प्राप्त झालेले आदिवासी मूलींचे व मुलांचे शासकीय वसतीगृह, येवला येथील इमारत बांधकामाचे प्रस्ताव तांत्रिक बाबींची छाननी करून प्रशासकीय मान्यतेस सहमती देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला असता त्या विभागाने सन २०१५-१६ ची दरसूची लागू झाली आहे. त्यानुसार अंदाजपत्रक अद्ययावत करून पाठविण्यात यावे असे अभिप्राय दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभिप्रायाच्या अनुषंगाने नवीन दरसूचीनुसार सुधारीत अंदाजपत्रके सादर करण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये कळविण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### अनुसूचित जातींच्या प्रमाणपत्रातील अटी शिथिल करण्याबाबत

(१८) २८८२९ (२३-१२-२०१५). **अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पराग अळवणी (विलेपार्ले) :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक १ मे, १९६० पूर्वी मुंबई प्रांत अस्तित्वात असताना महाराष्ट्रात निवास केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सद्यःस्थितीत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास शासनाच्या संबंधित विभागाकडून १९५० पूर्वीचा महाराष्ट्रात स्थायी निवास असल्याचा दाखला पुराव्यादाखल सादर करण्याबाबत सांगण्यात येते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन १९६० पूर्वीपासून ज्या व्यक्तींचा स्थायी निवास महाराष्ट्रात आहे त्यांना १९५० पूर्वीचा दाखला सादर करण्याबाबतची अट लागू राहणार नाही कारण ते अविभाजीत मुंबई प्रांतांचे निवासी होते असे शासनाने परिपत्रक क्र. सीबीसी-२०१४/प्र.क्र. २६४/भावक-५ दिनांक ९ सप्टेंबर, २००४ अन्वये घोषित केले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाच्या परिपत्रकास न जुमानता अद्यापही संबंधित विभागाकडून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता १९५० पूर्वीच्या महाराष्ट्रात निवासाचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सांगण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

- (४) असल्यास, अशाप्रकारे अनुसूचित जातीच्या व्यक्तींना नाहक त्रास देणा-या शासनाच्या संबंधित अधिका-यांविरुद्ध चौकशी करून शासनाने काय कारवाई केली आहे वा करणार आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१८-०२-२०१६) :**(१) व (२) हे खरे आहे.

(३) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या विभागाच्या दि.६/२/२०१० च्या शासन निर्णयान्वये तसेच जातपडताळणी नियम-२०१२ नुसार अनुसूचित जाती या प्रवर्गातील व्यक्तींना अथवा त्यांच्या कुटुंबियांना, दि.१०/८/१९५० रोजी वा तत्पूर्वी राज्यातील सर्वसाधारण रहिवासी असण्याची अट विहित करण्यात आली आहे. तथापि, सदर अट शिथिल करण्याबाबत भारताचे अटर्नी जनरल यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

---

### धुळ्यातील पॉवरलुम उद्योग अडचणीत आल्याबाबत

(१९) २९३१७ (२२-१२-२०१५). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे येथील पॉवरलुम मधील तयार होण्या-या सुती कापडावर राजस्थान मध्ये प्रक्रिया करण्यात येते. परंतु तेथील न्यायालयाने प्रक्रिया उद्योगांवर बंदी घातल्यामुळे धुळ्यातील पॉवरलुम उद्योग अडचणीत आल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सुती कापडावर प्रक्रिया करणारे उद्योग महाराष्ट्रातही सुरु करण्याबाबत शासन विचाराधीन आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (०३-०३-२०१६) :**(१) होय. तथापि आता हे कारखाने पूर्ववत चालू आहेत.

(२) राज्य शासनाने वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना सुरु केलेल्या आहे. तसेच केंद्र शासनाकडून देखील टेक्सटाईल पार्क व प्रक्रिया सुविधा उपलब्ध होण्यास आय.पी.डी. एस.योजना राबविण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटाच्या कडत कपातीची  
थकबाकी गेल्या वर्षापासून थकीत असल्याबाबत**

(२०) ३०३८० (२२-१२-२०१५). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटाच्या कडत कपातीची ३५ कोटी रुपयाची थकबाकी गेल्या वर्षापासून पाठपुरवठा करून देखील अद्याप थकीत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बाजार समितीने पैसे वसुलीसाठी पाठविलेल्या नोटीसला पणन संचालकांनी स्थगिती दिल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, पणन संचालक व पणन मंत्र्यांकडे दाखल केलेल्या अपिलात शेतक-यांना त्यांची रक्कम देण्यात याची असा आदेश होऊनही अद्याप पैसे शेतक-यांना मिळालेले नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त बाब क्रं. १, २ व ३ नुसार शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शेतक-यांना त्यांचे पैसे तातडीने मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे, नसल्यास, दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१८-०२-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) नाही. सदर प्रकरणी मा.मंत्री (पणन) यांचेकडील अपिल अद्याप प्रलंबित आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुण्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शहरातीलच  
वसतिगृहात प्रवेश मिळण्याच्या मागणीबाबत**

(२१) ३०४१४ (२३-१२-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वसतिगृहाची सोय समाजकल्याण विभागाकडून राजगुरुनगर, सासवड येथे करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांनी आम्हाला शहरातीलच वसतिगृहात प्रवेश मिळावा अशी मागणी केली असल्याचे दिनांक २२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास उघडकीस आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश शहरात पण त्यांची वसतिगृहे ग्रामीण भागात मिळाली असल्याने सदरील विद्यार्थ्यांनी वसतिगृहे मिळावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,



- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, जाण्या-येण्याचा वेळ वाचविण्यासाठी ज्या ठिकाणी प्रवेश घेतला त्यांचा जवळपास वसतिगृहाची सोयीसुविधा देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,
- (४) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (२३-०२-२०१६) :**(१) होय. ज्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेला होता परंतु वसतिगृह प्रवेशासाठी विकल्प सदर वसतीगृहाचा दिलेला असल्यामुळे व शहरातील वसतीगृहात जागा रिक्त नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा राजगुरुनगर, सासवड येथे त्यांचे विकल्पाप्रमाणे वसतीगृहनिहाय प्रवेश झालेला आहे.

परंतु सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शहरातील वसतीगृहातील रिक्त असलेल्या जागेनुसार व मेरीटनुसार आरक्षण निहाय ऑनलाईन पध्दतीने शहरातील वसतीगृहामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया वेळोवेळी योग्य आदेशान्वये करण्यात आलेली आहे.

(२) नाही.

(३) तालुकानिहाय वसतीगृहे व महाविद्यालयाचे मॅपींग अचूक करून वसतिगृहनिहाय ऑनलाईन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**थकबाकीदार साखर कारखान्यांच्या तारण मालमत्तेची केलेली नियमबाह्य विक्री रद्द करण्याबाबत**

(२२) ३०७१८ (२२-१२-२०१५). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने काही संस्थांना विनातारण कर्जवाटप करण्यात आले, तर दुसरीकडे काही थकबाकीदार साखर कारखान्यांची तारण मालमत्ता नियमबाह्यपणे विक्री करून बँकेला १०७ कोटी ४७ लाख ७८ हजार रुपयांच्या नुकसान झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असल्याची बाब दिनांक २२ सप्टेंबर, २०१५ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालमत्तेची केलेली विक्री रद्द करण्यात येणार आहे काय, तसेच यास जबाबदार असणा-या विरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (२२-०३-२०१६) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चितीची कार्यवाही महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ८८ अन्वये करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत मोडकळीस आल्याबाबत**

(२३) ३०९५४ (२२-१२-२०१५). श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत सद्यस्थितीत मोडकळीस आली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०३-२०१६) : (१) यवतमाळ जिल्ह्यातील १७ कृषि उत्पन्न बाजार समित्यांपैकी वणी व महागाव कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या मुख्य कार्यालयाच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत.

(२) व (३) महागाव कृषि उत्पन्न बाजार समितीची इमारत दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या असून सदर काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तथापि वणी बाजार समिती मागील ३ वर्षांपासून तोट्यात असल्यामुळे निधी अभावी इमारत दुरुस्ती करण्यात आली नाही.

**वसई पूर्वकडील पेल्हार येथील महामार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाबाबत**

(२४) ३१२३० (२२-१२-२०१५). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई पूर्वकडील पेल्हार येथील महामार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलामुळे येथील शाळकरी मुलांना तारेवरची जीवघेणी कसरत करित महामार्ग ओलांडावा लागत असल्याचे दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास उघडकीस आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शाळेतील मुलांना महामार्ग ओलांडण्यासाठी शाळेतील शिक्षक व नजीकच्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनाच पुढाकार घ्यावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (३०-०१-२०१६) : (१) व (२) अंशतः खरे आहे, परंतु याविषयी कुठल्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली नसून नालासोपारा व पेल्हार याठिकाणी (एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान) सवलतकाराकडून ८ ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीच्या नियमनासाठी ठेवण्यात आलेले

होते. व त्यांच्यामार्फत वाहतुकीचे नियमन करण्यात येत होते. असे उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत-दहिसर प्रकल्प यांनी कळविले आहे.

(३) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर लोकप्रतिनिधींच्या मागण्यानुसार नालासोपारा, पेल्हार इत्यादी ठिकाणी वाहनांकरीता/ पादचाऱ्यांकरिता भुयारी मार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत मंजूर करण्यात आले आहेत. पेल्हार येथील भुयारी मार्गाचे काम पुर्ण करून तो वाहतुकीसाठी दिनांक १४.०६.२०१५ रोजी खुला करण्यात आला आहे. नालासोपारा येथील भुयारी मार्गाचे काम ०३.०९.२०१५ रोजी पुर्ण करण्यात येऊन वाहतुकीस खुला करण्यात आला. सद्यस्थितीत वरील ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी कसलीही अडचण दिसेल यात नसल्याचे उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत-दहिसर प्रकल्प यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही

**कराड (जि.सातारा) तालुक्यातील कराड-तासगाव मार्गावर कार्वे येथील  
कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीबाबत**

(२५) ३१३५८ (२२-१२-२०१५). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कराड (जि.सातारा) तालुक्यातील कराड-तासगाव मार्गावर कार्वे येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या स्लॅबच्या एक्सपान्शन जॉइंट असलेल्या ठिकाणी भगदाड पडले आहे, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात वाहतुकीस मोठ्या धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२९-०१-२०१६) : (१) हे खरे नाही,

खंडाळा-कोरेगाव-कराड-सांगली-शिरोळ या राज्य मार्ग १४२ रस्त्यावर कार्वे येथे कि.मी. ११०/० वर कृष्णा नदीवर कार्वे पुल आहे.सदर पुल आठ गाळ्याचा असून त्यामध्ये एक्सपान्शन जॉइंट असलेल्या ठिकाणी भगदाड पडलेले नसून एक्सपान्शन जॉइंट वरील डांबराचा थर अधिक वर्दळीमुळे निघाला होता.

(२) सद्यस्थितीत एक्सपान्शन जॉइंट वरील डांबरी थर निघालेल्या ठिकाणी नव्याने डांबरीकरण करून दुरुस्तीची कार्यवाही पुर्ण करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासी विकास विभागाने अनुदानित शाळांच्या व्यवस्थापन  
समितीची पुनर्रचना करण्याचा घेतलेला निर्णय**

(२६) ३१७०४ (२२-१२-२०१५). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील शाळा व्यवस्थापन समिती फक्त सल्ला देण्याचे काम करील या व्यतिरिक्त त्यांना कोणतेही अधिकार राहणार नाहीत अशी केंद्र शासनाने राज्याच्या आदिवासी विभागास अधिसूचनेद्वारे कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी विकास विभागाने अनुदानित शाळांच्या व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्याबाबत चुकिचा शासन निर्णय काढला असल्याचे लोकप्रतिनिधिंनी मा. आदिवासी विकास मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने सदर शासन निर्णय तातडीने दुरुस्त करून सुधारित शासन निर्णय जारी करण्याबाबत आतापर्यंत काय निर्णयात्मक कार्यवाही केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (२३-०२-२०१६) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.अआशा-२०१५/प्र.क्र.१५२/का.११, दि.११.९.२०१५ अन्वये अनुदानित आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. परंतु सदर शासन निर्णयामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने, सदर शासन निर्णयावरील शासन शुध्दीपत्रक दि.२६.११.२०१५ अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला शहराच्या कृषिनगर परिसरातील आदिवासी वसतिगृहातील  
मुलभूत सुविधा इत्यादी समस्यांबाबत**

(२७) ३१९२५ (२२-१२-२०१५). श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.अमित झनक (रिसोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला शहराच्या कृषिनगर परिसरातील आदिवासी वसतिगृहातील मुलभूत सुविधा इत्यादी समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अकोला यांनी अनेकवेळा निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही केली गेली नसल्याने दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ पासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाकडून कोणतीच दखल तसेच कार्यवाही केली नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबतची सर्वसाधारण कारणे काय आहेत तसेच मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत शासनाकडून कोणती तातडीची कार्यवाही करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (०३-०२-२०१६) :** (१) आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, अकोला, क्रमांक १, कृषीनगर परिसर येथील विद्यार्थ्यांनी दि. १०.०८.२०१५ रोजी वसतीगृहातील विविध समस्याबाबतचे निवेदन प्रकल्प अधिकारी, अकोला यांना दिले होते. सदर विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेची पुस्तके पुरविणे, वॉटर फिल्टर, नवीन टि.व्ही. शैक्षणिक साहित्य पुरवठा, वसतीगृहाची दुरुस्ती व वसतीगृहाच्या गृहपालांची बदली इत्यादी मागण्यांकरिता दि. ११.०८.२०१५ रोजी उपोषणास बसले होते.

(२) हे खरे नाही.

(३) दि. ११.०८.२०१५ रोजी प्रकल्प अधिकारी, अकोला यांनी आदिवासी संघटना तसेच वसतीगृहातील विद्यार्थ्यांची चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, अकोला क्रमांक १ येथे कार्यरत असलेल्या गृहपालांची बदली अपर आयुक्त, अमरावती, कार्यालयाच्या दि. १२.०८.२०१५ रोजीच्या पत्रान्वये आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी, यवतमाळ येथे करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या जसे स्पर्धा परिक्षेची पुस्तके पुरविणे, वॉटर फिल्टर, नवीन टि.व्ही., शैक्षणिक साहित्य, पुरवठा इत्यादी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक विभागातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेची  
प्रति पूर्ती झाली नसल्याबाबत**

**(२८) ३२८६५ (२३-१२-२०१५). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०१४ व २०१५ या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये नाशिक विभागातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची सुमारे २३ कोटी रुपयांची रक्कम अद्याप प्रति पूर्ती झाली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रक्कम न मिळाल्यामुळे अनेक महाविद्यालयांनी ओबीसी विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२२-०३-२०१६) :(१) नाही.

सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये नाशिक विभागातील इतर मागासवर्गातील १,८२,४९६ पात्र विद्यार्थ्यांना रुपये २४,४५,६१२/- इतक्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.

(२), (३), व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**राज्यातील जात पडताळणी समित्यांवरील विधी अधिकाऱ्यांच्या पदासह अन्य रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत**

(२९) ३३००४ (२३-१२-२०१५). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जात पडताळणी समित्यांवरील विधी अधिकाऱ्यांच्या पदासह अन्य रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनास दोन महिन्यांपूर्वी दिल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, न्यायालयीन आदेशान्वये सदरहू समित्यांवरील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाकडून अतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजकुमार बडोले (०३-०३-२०१६) :(१) होय.

(२) विभागीय जात पडताळणी समित्यांवरील अध्यक्षांची ११, सदस्यांचे १ तर सदस्य सचिवांची ४ पदे रिक्त असून, पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**अहमदनगर जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहांचे अनुदान थकित असल्याबाबत**

(३०) ३३०५४ (२३-१२-२०१५). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहांचे अनुदान थकित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या चौथ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनुदान थकीत ठेवण्याची कारणे काय आहेत,

- (३) तसेच सदर वसतिगृहाचे थकित अनुदान तातडीने देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१६-०२-२०१६) :**(१) होय.

- (२) मागणीपेक्षा कमी तरतूद उपलब्ध झाल्याने अनुदान प्रलंबित आहे.
- (३) चालू वर्षामध्ये सदर योजनेतर्गत करण्यात आलेली तरतूद अपूरी पडत असल्याने डिसेंबर, २०१५ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये रु. ६४.२७ कोटीची पुरवणी मागणी मंजूर झालेली आहे. त्यानुसार निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी खरेदी केलेल्या जागेत वसतिगृहाच्या इमारतीसाठी शून्य निधीची तरतूद झाल्याबाबत**

**(३१) ३३२४७ (२३-१२-२०१५). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) :** सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जागेत वसतिगृहाच्या इमारतीसाठी राज्य सरकारकडून शून्य निधीची तरतूद झाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील आदिवासी पाड्या,वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडून पुणे जिल्ह्यासाठी कुठल्या प्रकारची कार्यवाही चालू आहे,
- (३) याप्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (२३-०२-२०१६) :**(१), (२) व (३) आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, मांजरीफार्म (क्षमता १०००) जि.पुणे करिता मौजे हडपसर (महंमदवाडी) येथे जमीन खरेदी करण्यात आलेली आहे.

प्रस्तुत वसतिगृह इमारतीच्या बांधकामाचे प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास प्राप्त झालेले अंदाजपत्रक रु.५.०० कोटी रकमेपेक्षा अधिक असल्याने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सचिव स्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. तथापि, वसतीगृह बांधकामाचे विभागाचे दायित्व अधिक असल्याने सचिव समितीने सदर प्रस्तावास मंजूरी दिली नाही.

या वसतीगृह इमारतीचे प्रशासकीय मान्यतेसाठी प्राप्त झालेले अंदाजपत्रक सन २०१२-१३ च्या दरसूचीवर आधारित होते. दरम्यानच्या काळात बांधकामाच्या दरसूचीमध्ये सुधारणा

झाल्याने सदर अंदाजपत्रक सन २०१४-१५ च्या दरसुचीप्रमाणे सुधारीत करून मुख्य अभियंता यांच्या साक्षांकनासह शासनास सादर करण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास यांना दि.१४.१०.२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.

सुधारीत दरसुचीवर आधारीत अंदाजपत्रक शासनास प्राप्त झाल्यानंतर त्यास प्रशासकीय मान्यता देण्याची तसेच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर निधीची तरतूद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील वसतीगृहांत सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात २६३८ मुले व ११७७ मुली असे एकूण ३८१५ विद्यार्थी प्रवेशित करण्यात आलेले आहेत.

प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील वसतीगृहात विद्यार्थ्यांना जागा अपुऱ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून २०० विद्यार्थ्यांकरिता जागा वाढवून देण्यात आल्या आहेत.

तसेच वसतीगृह प्रवेशांच्या अर्जाची वाढती संख्या तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता, एकूण १७ ठिकाणी नवीन वसतीगृह मंजूरीसाठी प्रस्तावित करण्याची कार्यवाही प्रकल्प स्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### अनुदानित वसतिगृहात "अधिक्षक" या पदास वेतनश्रेणी लागू करण्याबाबत

(३२) ३३९५८ (२३-१२-२०१५). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत १०० टक्के अनुदानित वसतिगृहात "अधिक्षक" या पदास वेतनश्रेणी लागू करण्याबाबत मा. मुख्यमंत्री व मा. वित्तमंत्री यांना वारंवार महाराष्ट्र राज्य १०० टक्के अनुदानित वसतिगृह कर्मचारी महासंघ यांनी निवेदने दिली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे काय, त्याचे स्वरूप काय आहेत,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०२-२०१६) :(१) अनुदानित वसतिगृहातील अधिक्षक या पदास वेतनश्रेणी मंजूर करणेबाबत महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी महासंघाने केलेली मागणी तपासून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत मा.मंत्री (वित्त) यांनी दि.३०.०८.२०१५ च्या पत्राद्वारे सामाजिक न्याय विभागास कळविले आहे.

(२) अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत प्राप्त मागणीस अनुसरून तयार केलेला प्रस्ताव शासन स्तरावर अमान्य झाला आहे. सदर वस्तुस्थिती नस्तीवर सादर करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.



**पुणे शहरातील खराडी ते केशवनगरला जोडणारा मुळा-मुठा नदीवर पुल बांधणेबाबत**

(३३) ३४३५४ (२३-१२-२०१५). श्री.योगेश टिळेकर (हडपसर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील हडपसर येथील मगरपट्टा रोडवरून पुणे-नगर रोडला मिळणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी खराडी ते केशवनगरला जोडणारा मुळा-मुठा नदीवर पुल बांधणे बाबतची मागणी स्थानिक लोकप्रतीनिधिनी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने या मागणीवर काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१३-०३-२०१६) :(१) होय.

- (२) सदर कामाचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीसाठी भुपृष्ठ वाहतुक मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडे सादर करण्यात आला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**करमाळा (जि. सोलापूर) तसेच श्रीगोंदा (जि. अहमदनगर) या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीगोंदा हिरडगाव येथील साईकृपा -२ या साखर कारखान्याच्या गाळपासाठी दिलेल्या उसाच मोबदला मिळाला नसल्याबाबत**

(३४) ३४४६८ (२२-१२-२०१५). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) करमाळा (जि. सोलापूर) तसेच श्रीगोंदा (जि. अहमदनगर) या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीगोंदा हिरडगाव येथील साईकृपा -२ या साखर कारखान्याच्या गाळपासाठी ऊस दिला असता तब्बल आठ महिने उलटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया वर्ग करण्यात आलेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत करमाळा व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयावर ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात थकीत पैसे मिळण्याबाबत मोर्चा काढून निवेदन दिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची थकबाकी दिली नाही तर साईकृपा-२ या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश दि. १२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास साखर आयुक्त, पुणे यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना दिले होते, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, प्रश्न भाग (३) बाबत जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, हेही खरे आहे काय,

(५) असल्यास, साईकृप-२ साखर कारखान्याच्या संचालकांवर कारवाई न करण्याची कारणे काय आहेत, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (०४-०३-२०१६) :**(१) साईकृपा शुगर अँड अलाईड इंड लि. युनिट-२ हिरडगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर या कारखान्याने सन २०१४-१५ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसाचे FRP प्रमाणे एकूण ₹८९५०.९३ लाख देय रक्कमपैकी शेतकऱ्यांना रु. ५९६५.८३ लाख देयके अदा केली असून दि. १५/०१/२०१६ अखेर २९८५.१० लक्ष ऊस देयके कारखान्याकडे थकीत आहेत.

(२) करमाळा व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात थकीत ऊस पेमेंट मिळणेबाबत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले नाही.

तथापि, दि. ०७.११.२०१५ रोजी निघोज, ता.पारनेर येथील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी पुणे-नगर हायवे बेलवंडी फोटो येथे रस्ता रोको आंदोलन केले आहे.

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दि. २३.१२.२०१५ व दि. ०१.०१.२०१६ रोजी कारखाना स्थळावर आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दि. १८/११/२०१५ ते २०/११/२०१५ रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.

(३) होय, महसूली वसूली प्रमाणपत्र (RRC) निर्गमित केले आहेत.

(४) जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी त्यांचेकडील दि. १९/०८/२०१५ अन्वये तहसिलदार, श्रीगोंदा यांना म.ज.म. १९६६ चे कलम २२१ नुसार कार्यवाही करणेबाबत कळविले. त्यानुसार तहसिलदार, श्रीगोंदा यांनी वसुलीबाबत साईकृपा शुगर लि. युनिट-२ हिरडगांव यांना सदर कायद्याचे कलम १७८,१७९ व १८० नुसार नोटीसा बजावलेल्या आहेत.

(५) व (६) साखर आयुक्तालयाचे दि. १२/०८/२०१५ चे RRC आदेशाविरुद्ध कारखान्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५४ अन्वये पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. प्रस्तुत प्रकरणी RRC कारवाईस स्थगिती दिली असून सुनावणी प्रक्रीया सुरु आहे.

**आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली येथील गैरव्यवहारांची  
सीबीआयमार्फत चौकशी करण्याबाबत**

(३५) ३५०५४ (२२-१२-२०१५). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली येथील प्रादेशिक व्यवस्थापकाने केलेल्या कोटयावधी रुपयांच्या गैरव्यवहारांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक २५ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास डिसूजा यांनी निवेदनाद्वारे केली, हे खरे आहे काय,

वि.स. १४४ (२७)

- (२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,  
(३) चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०५-०३-२०१६) :(१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

राज्य मंत्री समिती बैठकीत येत्या गळीत हंगामासाठी एफ.आर.पी. ची  
रक्कम तीन हप्त्यात देण्याचा प्रस्ताव

(३६) ३५२२१ (२२-१२-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या मंत्री समिती बैठकीत येत्या गळीत हंगामासाठी एफ.आर.पी. ची रक्कम तीन हप्त्यात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, या प्रस्तावास शेतकरी संघटनांचा विरोध आहे, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, मंत्री समितीने प्रस्ताव तयार करतांना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी विचारविनियम केला होता काय,  
(४) असल्यास, सदर प्रस्तावाबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (२६-०२-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.  
(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

कृषि उत्पन्न बाजार समिती, जयसिंगपूर बरखास्त करणेबाबत

(३७) ३५२६१ (२२-१२-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कृषि उत्पन्न बाजार समिती, जयसिंगपूर बरखास्त करणेबाबत श्री.पदमचंद मिलापचंद रुणवाल यांनी केलेल्या अर्जातील मुद्द्यानुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी माहे सप्टेंबर, २०१५ च्या सुमारास सहायक निबंधक, सहकारी संस्था, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर यांना दिले होते हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या आदेशानुसार चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व चौकशीनुसार शासनाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (१८-०२-२०१६) :**(१) होय.

- (२) चौकशी अहवालानुसार श्री.रुणवाल यांच्या अर्जातील मुद्द्यांमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आलेल्या नाहीत. सदर अर्ज श्री.रुणवाल यांच्या वैयक्तिक प्लॉटच्या कर आकारणीसंदर्भात असून त्याबाबत सत्वर कार्यवाही करण्यासाठी बाजार समितीस कळविले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सांगली जिल्हयातील वसतिगृहांचे सन २०१३-१४ पासूनचे अनुदान थकित असल्याबाबत**

**(३८) ३५३१४ (२३-१२-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्हयातील वसतिगृहांचे सन २०१३-१४ पासूनचे अनुदान थकीत असल्याचे माहे ऑगस्ट २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबतची नेमकी सद्यस्थिती काय आहे,
- (३) असल्यास, हे अनुदान थकित असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधनही थकीत राहिले आहे हे खरे आहे काय, असल्यास, हे थकित अनुदान केव्हापर्यंत वितरीत करण्यात येणार आहे,
- (४) असल्यास, शासनाने हे अनुदान वितरीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजकुमार बडोले (०३-०३-२०१६) :**(१) ते (४) समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत योजनांतर्गत चार अनुदानित वसतिगृहांना सन २०१३-१४ च्या अनुदानाचा प्रथम हफता (६०%) माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये, दुसरा हफता माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये, व तिसरा (अंतिम) हफता माहे ऑक्टोबर २०१५ मध्ये अदा करण्यात आला आहे.

तसेच योजनेतर ६३ अनुदानित वसतिगृहांना अनुदानाचा प्रथम हफता (६०%) माहे ऑगस्ट, २०१३ मध्ये दुसरा हफता माहे मार्च २०१४ मध्ये अदा करण्यात आला आहे

त्यानुसार सदर प्रकरणी, सन २०१३-१४ चे कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत राहिलेले नाही.

- (५) प्रश्न उद्भवत नाही
-

**संजय गांधी निराधार योजनेकडून निराधारांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करणेबाबत**

(३९) ३५६१७ (२३-१२-२०१५). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र शासनातर्फे अंध, अपंग, विधवा महिला तसेच निराधार व्यक्तींना अनुदान दिले जाते, ते अनुदान महागाईच्या काळात अतिशय कमी असून त्यामध्ये वाढ करावी तसेच अनुदान ६/६ महिन्यातून दिले जाते त्यामुळे निश्चित, निराश्रित, निराधार लोकाना पुरेसे नाही.

(२) असल्यास, ही बाब लोकप्रतिनिधीनी डिसेंबर २०१४ व सप्टेंबर २०१५ मध्ये शासनाचे निदर्शनास आणली आहे हे खरे आहे काय ?

(३) असल्यास सदर बाबीवर शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे?

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०३-२०१६) : (१) महागाईच्या तुलनेत विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या योजनांचे अनुदान कमी असल्याने त्यात वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे. तसेच विशेष सहाय्य योजनांचे अनुदान दर महिन्याला पात्र लाभार्थ्यांना दिले जाते.

(२) होय.

(३) विशेष सहाय्य योजनांच्या अनुदान वाढीबाबत प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. तसेच या याजेनांचे अनुदान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**संजय गांधी निराधार योजनेचे वार्षिक उत्पन्न व मासिक अनुदान  
वाढविणे व वेळेवर मिळणेबाबत**

(४०) ३५६४० (२३-१२-२०१५). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर मतदार संघातील अंध, अपंग व विधवा निराधार असलेल्या नागरिकांसाठी संजय गांधी योजनेसाठी वार्षिक उत्पन्न व मासिक अनुदान रु. १०००/- करण्यासंबंधीची मागणी मा. लोकप्रतिनिधीनी मा. सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय ह्यांच्याकडे दि. २८/९/२०१५ च्या सुमारास केली आहे हे खरे आहे का ?

(२) असल्यास आजच्या महागाईच्या काळात हे अनुदान कमी असल्याने निराधारांना आपला चरितार्थ चालविणे अवघड होत असल्याचे निदर्शनास येत आहे हे खरे आहे का ?

(३) असल्यास सदर योजना आई सी आई सी आई बँकेमार्फत वेळेवर अनुदान मिळत नसल्याने अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे ?

(४) असल्यास सदर अनुदान आय सी आय सी आय बँकेमार्फत न देता थेट निराधाराच्या खात्यात जमा व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचेही निदर्शनास येत आहे हे खरे आहे का ?

(५) असल्यास संजय गांधी निराधार योजनेसाठी वार्षिक उत्पन्नासाठी घोरोघरी तलाठी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समजते. परंतु तहसीलदार कार्यालयात इतर कामासाठी वार्षिक उत्पन्न कोणतीही चौकशी न करता दिले जात असल्याचेही निदर्शनास येत आहे ? अंध, अपंग, विधवा निराधार स्त्रिया हे गेले सह महिन्यापासून आपली प्रकरणे मंजूर करून घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात उंबरठा झिजवावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे हे खरे आहे का,

(६) असल्यास शासनाच्या वतीने मिळणारे अनुदान निराधारांच्या थेट खात्यात जमा होण्यासाठी कोणती उपाययोजना तसेच कोणती कार्यवाही करण्यात आली आहे व येणार आहे,

(७) नसल्यास विलंबाची कारणे कोणती ?

**श्री. राजकुमार बडोले (२३-०३-२०१६) :**(१) होय.

(२) महागाईच्या तुलनेत विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या योजनांचे अनुदान कमी असल्याने त्यात वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे. त्यास अनुलक्षून अनुदानवाढीबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे.

(३) नाही.

(४) होय.

(५) नाही.

(६) उल्हासनगर जि. ठाणे तालुक्यात विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान बायोमेट्रिक पध्दतीने वितरणाचे काम आय.सी.आय.सी.आय बँकेमार्फत सुरळीतपणे सुरु आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यामध्ये संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेतून  
लाभार्थ्यांना वेतनवाढ करण्याबाबत**

(४१) ३५७६३ (२२-१२-२०१५). श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यामध्ये संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेतून गरीब निराधार अपंग, वृद्ध, विधवा परित्यक्ता अशा लाभार्थ्यांना रु. ६०० / प्रति महिना वेतन देण्यात येते, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरील योजनेमधील लाभार्थ्यांच्या मुलभूत गरजा लक्षात घेता वेतनवाढी संबंधी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१८-०२-२०१६) :**(१) होय. हे खरे आहे.

- (२) विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या सदरील योजनेमधील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाची शासनस्तरावर तापासणी करण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

संजय गांधी विराधान योजना, श्रावणमाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेमध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थ्यांना उत्पन्नाची किमान मर्यादा ५००००/- रु. पर्यंत करण्याबाबत

(४२) ३५७६७ (२३-१२-२०१५). श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.संजय पुराम (आमगाव), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संजय गांधी विराधान योजना, श्रावणमाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना या माध्यमातून गरजू, वृद्ध, निराधार, अपंग, विधवा परित्यक्ता अशा लाभार्थ्यांना या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे रु. २१०००/- (रु.एकवीस हजार) च्या आत असायला हवे अशी अट ठरविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही अट रद्द करून योजनेमध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थ्यांना उत्पन्नाची किमान मर्यादा ५००००/- रु. पर्यंत करण्यासंबंधी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१८-०२-२०१६) :**(१) होय, हे खरे आहे.

- (२) विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या सदरील योजनेमधील लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नमर्यादेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर तपासण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, नाशिक अंतर्गत विभागीय कार्यालय गडचिरोली यांनी एकाधिकार धान खरेदी योजनेंतर्गत निविदा न काढता राईस मिल धारकांना भरडाईकरिता धान दिल्याबाबत

(४३) ३६६७७ (२२-१२-२०१५). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, नाशिक अंतर्गत विभागीय कार्यालय गडचिरोली यांनी सन २०१४-१५ या वर्षात एकाधिकार धान खरेदी योजने अंतर्गत निविदा न काढता ४ राईस मिल धारकांना परस्पर धान भरडण्याचे कंत्राट दिले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, विना निवीदा कंत्राट देण्याचे कारण काय,
- (३) तसेच गडचिरोली येथील आश्रम शाळांना आदिवासी महामंडळाकडून निकृष्ट दर्जाचे तांदळाचे वितरण करण्यात आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय?

**श्री. विष्णु सवरा (३०-०१-२०१६) :**(१) व (२) धान भरडाईसाठी निविदा मागवून सुध्दा प्रतिसादन मिळल्याने विलंब टाळण्यासाठी हंगाम २०१४-१५ मध्ये मंजूर भरडाई दरामध्ये वाटाघाटी अंती दर निश्चिती प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली यांनी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या परवानगीने केलेली आहे.

- (३) हे खरे नसून, चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवठा केलेला असून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरण केल्याची तक्रार महामंडळाकडे प्राप्त झालेली नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा, जि.यवतमाळ यांनी  
आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत**

**(४४) ३७०६६ (२२-१२-२०१५).** श्री.राजु तोडसाम (अर्णी) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिनांक २८ सप्टेंबर, २०१५ रोजी स्थानीक लोकप्रतिनिधी अर्णी यांनी मा. सहकार व पणन मंत्री यांचेकडे कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा, जि. यवतमाळ यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई तसेच महाराष्ट्र शासन निर्णय क्र.आ.ई.एम १५०९/प्र.क्र.५८/२००९/९३ मंत्रालय मुंबई यांचे आदेशाचे उल्लंघन करणे संदर्भात निवेदन सादर केले असता, मा. सहकार व पणन मंत्री यांनी मा.अपर मुख्य सचिव यांना कार्यवाही करणे बाबत निर्देशित केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (१८-०२-२०१६) :**(१) होय.

- (२) व (३) बाजार समितीने केलेल्या नियमाच्या उल्लंघनामुळे बाजार समितीस पणन अधिनियमाच्या कलम ४५ अन्वये नोटीस देण्यात आली होती. तथापि दरम्यानच्या काळात बाजार समितीने सचिवांना दिलेले नियमबाह्य मुदतवाढ तसेच कापूस मापाऱ्याला दिलेले अनुज्ञप्ती बाजार समितीने रद्द केल्यामुळे सदरहू नोटीस रद्द करण्यात आली आहे.



**मोखाडा (जि.पालघर ) तालुक्यापासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असलेले बिवलपाडा  
आदिवासी लोकवस्तीचे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याबाबत**

(४५) ३७७८२ (२२-१२-२०१५). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.पास्कल धनारे

(डहाणू) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मोखाडा (जि.पालघर) तालुक्यापासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असलेले बिवलपाडा आदिवासी लोकवस्तीचे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने या गावाची पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, या पाहणीचे निष्कर्ष काय आहेत तसेच ३५ घरांची लोकवस्ती असलेल्या या गावासाठी शासन किती कालावधीत मुलभूत सुविधा पुरविणार आहे वा पुरविण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत?

**श्री. विष्णु सवरा (०४-०३-२०१६) :**(१) अंशतः खरे आहे.

बिवलपाड्या पासून जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र असून सदर केंद्रातील आरोग्य सेवक व सहाय्यक परिचारिका प्रत्येक आठवड्यात गावात भेट देवून लसीकरण, पाणी शुध्दीकरण, गरोदर माताची तपासणी करण्यात येते. तसेच याजवळच अनुदानित आश्रमशाळा व गावात जिल्हा परिषद शाळा आहे. दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध असून उर्वरित रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सन २०१५-१६ मध्ये ठक्करबाप्पा वस्ती सुधारणा या योजनेतून बिवलपाडा येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे प्रस्तावित असून सदर काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. तथापि बिवलपाड्याचे विद्युतीकरण करणे शिल्लक आहे.

(२) होय.

(३) पाहणी केली असता विद्युतीकरण झाले नसल्याचे आढळून आले आहे.

(४) बिवलपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर येथे वीजपुरवठा करण्याकरिता येथील सर्वेक्षण करून तांत्रिक अंदाजपत्रक मंजूर केलेले असून सदर कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

**धानसाठवणुकीसाठी आदिवासी उपयोजना निधी मधून आदिवासी बहुल धान उत्पादक  
जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लक्ष मे.ट. क्षमता निर्माण करण्यासाठी  
५ नवीन गोदामे बांधण्याबाबत**

(४६) ३७८४३ (२२-१२-२०१५). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय आदिवासी  
विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धानसाठवणुकीसाठी आदिवासी उपयोजना निधी मधून आदिवासी बहुल धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लक्ष मे.ट. क्षमता निर्माण करण्यासाठी ५ नवीन गोदामे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याअनुषंगाने किती गोदामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली,
- (३) त्यापैकी किती गोदामांचे बांधकाम सुरु करण्यात आले,

- (४) असल्यास, सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाचे काय नियोजन आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (२३-०२-२०१६) :**(१), (२), (३) व (४) आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास महामंडळाने चंद्रपूर जिल्ह्यात चंदनखेडा व पोंभूर्णा येथे ५०० मे.ट. क्षमतेची २ गोदामे तसेच गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, राजापूर पॅच (बोरी) व नगोगांव येथे ३००० मे.ट. क्षमतेची ३ गोदामाचे बांधकाम केले असून सद्यःस्थितीत ते वापरात आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यात अहेरी व कोरची, गोंदिया जिल्ह्यात देवरी व नवेबावबांध येथे गोदाम बांधकामासाठी महामंडळामार्फत कार्यवाही सुरु आहे.

- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राजर्षी शाहू महाराज यंत्रमाग मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्या. तांदळी**  
**ता. मुखेड या संस्थेत भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याबाबत**

**(४७) ३७८७८ (२२-१२-२०१५). डॉ.तुषार राठोड (मुखेड) :** सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राजर्षी शाहू महाराज यंत्रमाग मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्या. तांदळी ता. मुखेड या संस्थेत भ्रष्टाचार व अनियमितता झाली आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, या संस्थेच्या संचालक मंडळाची कार्यकारिणी बरखास्त करून ही संस्था बेकायदेशीरित्या विक्री करण्यात येऊन खरेदी करणाऱ्यांच्या व त्यांचे नातेवाईकांना संचालक मंडळावर घेण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, संबंधित संचालक व अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (०३-०३-२०१६) :**(१) व (२) हे खरे नाही.

- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीवरील अडत भरणा होणेबाबत**

**(४८) ३७९५५ (२२-१२-२०१५). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) :** सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीवरील अडत कोणी भरावयाची याबाबत समिती स्थापन करणे व त्याचा अहवाल तसेच सद्यःस्थितीत ४ कोटी रुपयांची वसुली शेतकऱ्यांकडूनच केली जात असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप होत आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाचे नियम व शासन आजपर्यंत या पद्धतीची अडत कोणाकडून वसूल करीत होते, यासंबंधीची आपली भूमिका शासन सभागृहासमोर ठेवणार आहे काय व शेतकऱ्यांकडून वसुली झाली असल्यास, ती त्यांना परत करणार काय वा कसे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. चंद्रकांत पाटील (१८-०२-२०१६) :**(१) होय.

- (२) व (३) अडत संदर्भात सर्व संबंधीत घटकांशी विचारविनिमय करून समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. समितीने केलेल्या शिफारशींवर शासनस्तरावर लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

---

**पालघर जिल्हयातील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुंज येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत अत्यंत दयनीय स्थितीत असल्याबाबत**

**(४९) ३८२९३ (२२-१२-२०१५). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) :** सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पालघर जिल्हयातील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुंज येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत अत्यंत दयनीय स्थितीत असल्याची बाब माहे ऑगस्ट २०१५ दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या बांधकाम निरीक्षण अहवालात गुंज आश्रम शाळेच्या इमारती वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल जव्हार प्रकल्प अधिकाऱ्यांना माहे जुलै २०१४ दरम्यान सादर केलेला आहे हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, चौकशी करण्यात आली आहे काय तसेच चौकशीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करून इमारतीची दुरुस्ती वा पुर्ननिर्माण करण्याबाबत शासन कोणती कार्यवाही वा उपाययोजना करणार वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (०५-०३-२०१६) :**(१) व (२) अंशतः खरे आहे.

उप विभागीय अधिकारी, वाडा (सा.बां.) उप विभाग, वाडा, जि.पालघर यांनी दि.४/३/२०१५ रोजीच्या पत्रान्वये आश्रमशाळेकरिता अस्तित्वातील वर्ग खोल्या या वापरास योग्य नसल्याची शिफारस केली आहे.

- (३) सदर प्रकरणी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावरील इमारत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प अधिकारी, जव्हार यांचेकडून करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील टोल नाक्यावरून अवजड वाहने वगळता हलक्या वाहनांना  
पथकरातून सूट दिल्याबाबत

(५०) ३८८८३ (१३-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सुरु असलेल्या टोल नाक्यावरून दिनांक १ जून, २०१५ पासून अवजड वाहने वगळता हलक्या वाहनांना पथकरातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्य शासनाने राज्यातील टोल नाके सरसकट बंद न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदरहू टोलनाके बंद करण्यासाठी तत्कालीन शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात अभ्यास करून त्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,
- (५) तसेच अहवालातील शिफारशींचे थोडक्यात स्वरूप काय आहेत व त्या स्वीकारण्याच्या दृष्टीने शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०२-२०१६) :(१) होय.

- (२) सन २०१४ मध्ये ४४ व सन २०१५ मध्ये १२ पथकर स्थानके बंद करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व टोलनाके बंद करून उद्योजकास त्यापोटी द्यावी लागणारी नुकसान भरपाईची रक्कमेचा शासनावर पडणारा बोजा व शासनाकडे उपलब्ध होणारे वार्षिक अनुदान याचा सांगोपांग विचार करून फक्त हलकी वाहने, स्कूल बसेस व एस.टी.बसेस या वाहन प्रकाराना पथकरातून सूट देऊन त्यापोटी द्यावी लागणारी नुकसान भरपाई शासनातर्फे उद्योजकास अदा करण्यात येत आहे.
- (३) नाही.
- (४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.